

- प्र. १ महात्मा फुलेंच्या ब्राह्मणांचे कसब या ग्रंथास प्रस्तावना ..... यांनी दिली आहे? - बाबा पद्मनजी
- प्र. २ 'सत्यवादी' व 'कुटुंबमित्र' चे संपादन यांनी केले? - बाबा पद्मनजी
- प्र. ३ सन १८८२ मध्ये पुण्यात फीमेल हायस्कूलच्या स्थापनेत ... यांचा सहभाग होता? - न्या. म. गो. रानडे
- प्र. ४ ३१ डिसेंबर १८६७ रोजी प्रार्थना समाजाची स्थापना ..... यांच्या घरी झाली?  
- डॉ. आत्माराम पां. तर्खडकर
- प्र. ५ वेद, शास्त्र, पुराणे यांच्या आधारे विधवा विवाहास शास्त्राचा आधार असल्याचे..... यांनी स्पष्ट केले.  
- न्या. म. गो. रानडे
- प्र. ६ हितवादीमध्ये ..... यांनी लेखन केले? - गोपाळ कृष्ण गोखले.
- प्र. ७ सन १८९० मध्ये देशाच्या औद्योगिक विकासासाठी ..... यांनी औद्योगिक परिषदेचे आयोजन केले होते.  
- न्या. म. गो. रानडे
- प्र. ८ विचारांना कृतीची जोड देत आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला ते कोण?  
- डॉ. रा. गो. भांडारकर
- प्र. ९ इंडियन स्पेक्टेटर नावाचे साप्ताहिक आणि नितीविनोद हा ग्रंथ त्यांनी लिहिला ते ओळखा.  
- डॉ. बेहरामजी मलबारी.
- प्र. १० बालविवाह आणि लादलेले सक्तीचे वैधव्य या विरोधात यांनी कार्य केले. त्यांना बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक म्हणूनही ओळखले जाते. - डॉ. बेहरामजी मलबारी.
- प्र. ११ विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव ..... या सुधारकांवर होता. - गो. ग. आगरकर
- प्र. १२ विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या स्मरणार्थ नूतन मराठी विद्यालयाची स्थापना ..... यांनी केली.  
- गो. ग. आगरकर.
- प्र. १३ समता संघाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मानवी समता हे वृत्तपत्र ..... यांनी सुरु केले.  
- महर्षी धोंडो केशव कर्वे (समता संघ १९४४)
- प्र. १४ 'लुकिंग बॅक' हे आत्मवृत्त कोणाचे आहे? - महर्षी धोंडो केशव कर्वे
- प्र. १५ 'माझी साक्ष' हे आत्मवृत्त ..... यांचे आहे. - पंडिता रमाबाई.
- प्र. १६ स्त्री धर्मनिती व उच्चवर्णीय हिंदू स्त्री च्या लेखिका .....? - पंडिता रमाबाई
- प्र. १७ सन १९०४ च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष ..... हे होते? - सयाजीराव गायकवाड.
- प्र. १८ महात्मा फुलेंच्या 'शेतकऱ्याचा आसूड' या पुस्तक प्रकाशनास ..... यांनी मदत केली होती?  
- सयाजीराव गायकवाड.
- प्र. १९ अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवून ..... हे ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले.  
- वि. रा. शिंदे.
- प्र. २० 'माझ्या आठवणी व अनुभव' हे आत्मचरित्र कोणाचे आहे? - वि. रा. शिंदे.
- प्र. २१ 'सिद्धांत विजय' या ग्रंथाचे लेखन ..... यांनी केले. - छ. शाहू महाराज.
- प्र. २२ छ. शाहूंना राजर्षी ही पदवी ..... यांनी दिली. - कुर्मी क्षत्रिय परिषद.

- प्र. २३ आपल्या संस्थानात शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा ..... साली पास केला. -सन १९१६.
- प्र. २४ शेतकऱ्यांचे स्वराज्य हा ग्रंथ ..... यांनी शाहूंना अर्पण केला होता. - के. सी. ठाकरे-प्रबोधनकार.
- प्र. २५ संततीनियमन-विचार व आचार या पुस्तकाचे लेखक. -र. धों. कर्वे.
- प्र. २६ ..... यांना संततीनियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते. समाजस्वास्थ्य मासिक त्यांनी सुरू केले. - रघुनाथ कर्वे.
- प्र. २७ ..... यांनी राष्ट्रभक्त समूह या गुप्त संघटनेची स्थापना १८९९ मध्ये केली. - वि. दा. सावरकर.
- प्र. २८ जातीभेद निर्मुलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत पतित पावन मंदिराची स्थापना केली. त्याच्या जिर्णोद्धारासाठी ..... यांना निमंत्रित केले होते. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
- प्र. २९ स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद हे साप्ताहिक ..... यांनी सुरू केले. - वि. दा. सावरकर.
- प्र. ३० ..... यांनी शालेय वयातच स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्तोत्र यांची रचना केली. -वि.दा.सावरकर.
- प्र. ३१ जात्युच्छेदक निबंध व विज्ञाननिष्ठ निबंध यांचे लेखक कोण? -वि. दा. सावरकर.
- प्र. ३२ 'कमला' आणि 'सप्तर्षी' या काव्यांचे रचनाकार कोण? -वि. दा. सावरकर.
- प्र. ३३ रयत शिक्षण संस्थेची स्थापना ..... रोजी झाली. -५ ऑक्टोबर १९१९.
- प्र. ३४ कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतीगृहांचा खर्च भागविण्यासाठी .....ही योजना चालू केली. -मुष्टीफंड योजना.
- प्र. ३५ कर्मवीर ही पदवी भाऊरावांना जनतेच्या साक्षीने ..... यांनी दिली.. -संत गाडगेबाबा.
- प्र. ३६ 'माझी जीवनगाथा' हे आत्मचरित्र ..... यांचे आहे. - के. सी. ठाकरे.
- प्र. ३७ खरा ब्राह्मण या नाटकातून खरा ब्राह्मण कसा असावा हे सांगण्याचे काम ..... यांनी केले.- के.सी.ठाकरे.
- प्र. ३८ लोकहितवादीचे पुनरुज्जीवन कोणी केले? -के. सी. ठाकरे.
- प्र. ३९ सन १९२३ मध्ये महाराष्ट्र धर्म मासिकाची सुरुवाती कोणी केली?  
-विनायक नरहरीभावे (१९२४ पासून वृत्तपत्र)
- प्र. ४० सन १९७५ च्या आणीबाणीचा उल्लेख अनुशासन पर्व असा कोणी केला आहे? -विनोबा भावे.
- प्र. ४१ नाना रामचंद्र पिसाळ यांना क्रांतिसिंह ही उपाधी कोणी दिली? - प्र. के. अत्रे.
- प्र. ४२ प्रतिसरकारची राजधानी ... ही होती. - कुंडल. अध्यक्ष-किसनवीर.
- प्र. ४३ 'माझा रशियाचा प्रवास' हे प्रवासवर्णन कोणाचे आहे? - आण्णा भाऊ साठे.
- प्र. ४४ छ. शाहूंनी क्षात्रजगतगुरु पीठाची निर्मिती करून .... यांना क्षात्रजगतगुरु नेमले.  
- सदाशिव पाटील-बेनाडीकर , दि. ११ नोव्हेंबर, १९२०
- प्र. ४५ छ. शाहूंच्या राज्याभिषेकसमयी..... हे उपस्थित होते.  
- एप्रिल १८९४, गो. ग. आगरकर, गो. कृ. गोखले, रा. गो. भांडारकर.
- प्र. ४६ शाहूंचेर टिका करणारा अग्रलेख वेदोक्ताचे खूळ ..... या वृत्तपत्राने छापला होता.-केसरी (लोकमान्य टिळक)
- प्र. ४७ बालहत्या प्रतिबंधक गंहाच्या स्थापनेकरिता व त्या कार्यात म. फुलेंना.... यांनी मदत केली.  
- लोकहितवादी, भांडारकर, बाबा परमानंद, तात्या पडवळ.
- प्र. ४८ शेतीमालाच्या विक्रीसाठी विक्री पेढी सुरू करण्याचे काम .... यांनी केले. - महात्मा फुले.
- प्र. ४९ 'सुखदायक राज्यप्रकरणी निबंध' आणि 'भावार्थ सिंधू' चे लेखन कोणी केले? - विष्णुबुवा ब्रह्मचारी.



- प्र. ५० काव्यफुले व बावनकशी सुबोध रत्नाकर ..... यांनी लिहिले आहे. - सावित्रीबाई फुले.
- प्र. ५१ ग्रँट मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी पहिले डॉक्टर कोण? - डॉ. भाऊ दाजी लाड.
- प्र. ५२ स्थानिक स्वराज्य व्यवस्था ग्रंथ कोणाचा आहे? - लोकहितवादी.
- प्र. ५३ 'ज्ञानदर्शन' हे साप्ताहिक ..... यांनी सुरु केले. - भाऊ महाजन (मूळ नांव गोविंद विठ्ठल कुंटे)
- प्र. ५४ मानवधर्म सभेची स्थापना २२ जून १८४४ रोजी .... यांनी केली.  
- दादोबा पांडुरंग तर्खडकर, दुर्गाराम मंछाराम-सुरत या ठिकाणी.
- प्र. ५५ परमहंस सभेची स्थापना कधी करण्यात आली? - ३१ जुलै १८४९-दादोबा पांडुरंग तर्खडकर.
- प्र. ५६ परमहंसिक ब्राह्मधर्म नावाचे पुस्तक कोणी लिहिले होते?  
- दादोबा पांडुरंग तर्खडकर (इतर-मराठी भाषेचे व्याकरण, यशोदा पांडुरंगी)
- प्र. ५७ लोकहितवादींची शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून प्रकाशित झाली होती?  
- भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमधून (१८४८ ते १८५०)
- प्र. ५८ एलफिस्टन कॉलेजमधील (ज्ञानप्रसारक सभा-१८४८) अध्यक्ष कोण होते? - दादोबा पांडुरंग तर्खडकर.
- प्र. ५९ ..... यांनी १८४५ मध्ये ज्ञानेश्वरीची प्रथम मुद्रित प्रत छापली.  
- बाळशास्त्री जांभेकर (इतर - दर्पण-१८३२, दिग्दर्शन -१८४० मासिक)
- प्र. ६० खालीलपैकी ..... हे एलफिस्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते.  
- बाळशास्त्री जांभेकर, दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, डॉ. भाऊ दाजी लाड.
- प्र. ६१ बाल बृहस्पती म्हणून .....यांना ओळखले जाते.  
- बाळशास्त्री जांभेकर (गीतापठण, पंचकाव्य, संस्कृत अभ्यासामुळे)
- प्र. ६२ मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ..... यांना गौरविले जाते.- दादोबा पांडुरंग तर्खडकर (पुस्तके - मराठी भाषा व्याकरण, लघुव्याकरण, मराठी नकाशा पुस्तक)
- प्र. ६३ सारसंग्रह आणि शून्यलब्धी ही ग्रंथसंपदा कोणाची आहे? - बाळशास्त्री जांभेकर (इतर - ज्योतिषशास्त्र, हिंदुस्थानाचा इतिहास, बालव्याकरण, भूगोल विद्या)
- प्र. ६४ अस्पृश्यांच्या दुःस्थितीचे वर्णन हा निबंध ..... यांनी लिहिला. - मुक्ता साळवे.
- प्र. ६५ बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना १८२२ ला कोणी केली?  
- जगन्नाथ शंकर शेट (सहकार्य - बाळशास्त्री जांभेकर, सदाशिव छत्रे)
- प्र. ६६ ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना मुंबईत कधी झाली? - सन १८४५ ( ज. शं. शेट यांच्या प्रयत्नातून)
- प्र. ६७ गणित, इतिहास, भूगोल, व्याकरण, छंद, निती या विषयांची पाठ्यपुस्तके ..... लिहिली.- बाळशास्त्री जांभेकर
- प्र. ६८ स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना .... यांनी केली.  
- स्थापना - १८४५, दादाभाई नौरोजी, डॉ. भाऊ दाजी लाड, विश्वनाथ ना. मंडलिक.
- प्र. ६९ ..... यांनी भायखळा येथे राणीची बाग व ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय सुरु केले - जगन्नाथ शंकर शेट (मुंबईत विहीर व तलावांची योजनाही केली)
- प्र. ७० ..... त्यांनी विष्णुदास भावेची नाटके स्वतःच्या वाड्यात भरवली होती. - जगन्नाथ शंकर शेट (मुंबईत थिएटर असावे यासाठी पाठपुरावा केला.)
- प्र. ७१ मर्कटार्डल बँक आणि कमर्शियल बँक ऑफ वेस्टर्न इंडियाच्या उभारणीत ..... यांचे योगदान होते.

- जगन्नाथ शंकर शेट
- प्र. ७२ देशातील पहिले तालीम युद्धकला कौशल्य केंद्र .... यांनी उभारले. - लहुजी राघोजी साळवे १८२३
- प्र. ७३ मुंबईत डेव्हिड ससून ग्रंथालयाची सुरवात .... यांनी केली.  
- जगन्नाथ शंकर शेट (एलफिस्टन महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्रयत्न)
- प्र. ७४ जॉन माल्कम या मुंबई गव्हर्नरला सती बंदी लागू करण्यासाठी ..... यांनी मदत केली.  
- जगन्नाथ शंकर शेट - १८३० ( मुंबईमध्ये सहकार्य)
- प्र. ७५ १८५७ मध्ये त्यांनी भिलांचे बंड मोडले, ते नगरचे डेप्युटी कलेक्टर होते. - दादोबा पांडुरंग तर्खडकर (या कार्यासाठी रावबहादूरही पदवी दिली.)
- प्र. ७६ धर्मविवेचन आणि शिशुबोध हे ग्रंथ ..... यांनी लिहिले.  
- दादोबा पांडुरंग तर्खडकर (सहकारी पुस्तक समिती ही स्थापली होती.)
- प्र. ७७ ..... यांना टिळक व आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूल स्थापनेत सहकार्य केले.  
- विष्णुशास्त्री चिपळूणकरांना (१८८०)
- प्र. ७८ ख्रिस्ती मिशनऱ्यांना विरोध करण्याचे काम ..... या वृत्तपत्रांनी केले.  
- प्रभाकर, उपदेश चंद्रिका, विचारलहरी, धूमकेतू, वर्तमानदीपिका.
- प्र. ७९ संस्कृत विद्येचा व्यवहारात कोणताच उपयोग नाही, तसेच बुद्धीला पटेल ते स्विकारा असे परखड मताचे ते होते. ते न्यायाधीश ..... हे होते. - गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) (स्मॉल कॉज कोर्टात १० वर्षे मुख्य न्यायाधीश.)
- प्र. ८० ब्रिटीशांचे राज्य भारतीयांसाठी पूरक व पोषक आहे असे ते म्हणत?  
- गो. ह. देशमुख (त्यांचा उदारमतवाद, न्याय, स्वातंत्र्य या वर विश्वास)
- प्र. ८१ नवसमाज रचनेत शतपत्रांचे महत्त्व ओळखून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ..... या आपल्या नियतकालिकातून ती पुन्हा प्रकाशित केली. - बहिष्कृत भारत मधून.
- प्र. ८२ ..... यांनी गरिबांसाठी मोफत दवाखाना सुरु केला. लोक त्यांना धन्वंतरी म्हणत असत. - डॉ. भाऊ दाजी लाड.
- प्र. ८३ ..... यांनी १८८६ मध्ये मराठा हायस्कूलची स्थापना केली. - राजारामशास्त्री भागवत (या शाळेसाठी स्वतः पाठ्यपुस्तके तयार केली.)
- प्र. ८४ राजारामशास्त्री रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिक्षक होते..... यांच्या वर त्यांचा प्रभाव पडला होता. - धोंडो केशव कर्वे
- प्र. ८५ चित्रमयजगतमध्ये १ ल्या महायुद्धावर ..... यांनी लेखमाला सुरु केली. - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.
- प्र. ८६ कृ. प्र. खाडिलकर यांचे ..... हे नाटक कर्झनशाहीचे खरे रूप प्रकटणारे होते.  
- कीचकवध (१९१० मध्ये ब्रिटिश सरकारने नाटकाच्या प्रवेशावर बंदी आणली)
- प्र. ८७ ते लोकमान्य आणि नवाकाळ चे संपादक होते.  
- कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात केसरीचे संपादक)
- प्र. ८८ ..... यांनी मुंबईत तेलगु भाषिकांसाठी शाळा व वाचनालय स्थापन केले. - व्यंकू बाळोजी काळेवार.
- प्र. ८९ ..... यांनी १८८७ मध्ये ख्रिस्ती बंधुजनास विनंती नावाची पुस्तिका लिहिली. - रामय्या व्यं. अय्यावारु (प्रसिद्ध केली)



- प्र. ९० गुलामगिरी या म. फुलेंच्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती ..... यांनी काढली.- रामय्या व्यं. अय्यावारु.
- प्र. ९१ ज्ञानोदय मधून स्वामीबंधू नावाने कोणी लेखन केले होते? - महात्मा जोतिबा फुले.
- प्र. ९२ ..... यांनी मुंबईत पुस्तकालये, मुलींची शाळा, ज्ञानवर्धक सभा, नितीप्रसारक मंडळी, मद्यपान निषेध मंडळीची सुरुवात केली. - रामय्या व्यं. अय्यावारु.
- प्र. ९३ ..... यांनी सत्यशोधक समाजास छापखाना दिला होता. तसेच आर्थिक मदतही करत असत.  
- व्यंकू बाळोजी काळेवार आणि रामय्या व्यंकय्या अय्यावारु.
- प्र. ९४ मुंबईत तेलगु प्लेग इस्पितळ सुरु करण्याचे कार्य ..... यांनी केले. - जाया काराडी लिंगू.
- प्र. ९५ सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेच्या स्थापनेत ..... यांचे सहकार्य झाले, त्यांनी आर्थिक पाठबळही दिले. - व्यंकू बा. काळेवार, रामय्या व्यं. अय्यावारु, नरसिंगराव सा. वडनाला, जाया काराडी लिंगू.
- प्र. ९६ शिवछत्रपती चरित्र आणि संभाजी चरित्र ..... यांनी लिहिले.  
- राजारामशास्त्री भागवत (हिंदुस्थानचा छोटा इतिहास लिहिले)
- प्र. ९७ 'एक हिंदू' या टोपणनावाने ..... यांनी लिखाण केले आहे.  
- तुकाराम तात्या पडवळ (तत्त्वविवेचक छापखान्याचे स्वतः मालक होते.)
- प्र. ९८ वज्रसूची या ग्रंथाच्या आधारे जातिभेद विवेकसार ..... यांनी लिहिले. - तुकाराम तात्या पडवळ.
- प्र. ९९ आपला धर्म हा निबंध ..... यांचा दलित साहित्याचे पहिले पान मानला जातो. - मुक्ता साळवे यांचा.
- प्र. १०० अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन हे ..... यांचे पुस्तक आहे.  
- डॉ. रा.गो. भांडारकर (हिस्टरी ऑफ इंडियाचे लेखक)
- प्र. १०१ 'विद्या हे बळ आहे' हा त्यांचा लेख शिक्षणाचे महत्त्व सांगणारा होता. - बाळशास्त्री जांभेकर.
- प्र. १०२ ..... हे सुधारक शेषाद्री प्रकरणाशी संबंधित आहेत. - बाळशास्त्री जांभेकर (करवीर पीठ शंकराचार्यांच्या परवानगीने श्रीपती शेषाद्रीस स्वधर्मात घेतले-शुद्धिकरण)
- प्र. १०३ सन १८६१ मध्ये मुंबईत इलाख्याच्या कायदे मंडळाचे सदस्य होण्याचा पहिला मान ..... यांना मिळाला?  
- जगन्नाथ शंकर शेट.
- प्र. १०४ बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेच्या सभेचे..... हे अध्यक्ष होते.-जगन्नाथ शं. शेट (२६ ऑगस्ट १८५२)
- प्र. १०५ मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली. यामध्ये ..... हे मान्यवर प्रवासी म्हणून उपस्थित होते.  
- जगन्नाथ शं. शेट (१६ एप्रिल १८५३)
- प्र. १०६ ..... यांनी विधवांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. तसेच कैसर-ए-हिंद हा मानाचा किताब नाकारला ते ओळखा. - डॉ. बेहरामजी मलबारी (बालविवाह विरोधी लढ्यासाठी प्रयत्न)
- प्र. १०७ सन १८८७ मध्ये राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या स्थापनेसाठी न्या. रानडे यांना कोणी मदत केली होती?  
- मद्रास काँग्रेस अधि.१८८७- बेहरामजी मलबारी, का. त्र्यं तेलंग, रघुनाथराव
- प्र. १०८ अँग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीच्या स्थापनेत ..... यांचा पुढाकार होता.  
- जगन्नाथ शं. शेट (जॉग्रॉफिकल सोसायटी स्थापनेत सहभाग)
- प्र. १०९ जगन्नाथ शंकरशेट यांचा गौरव मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असा कोणी केला? - प्र. के. अत्रे यांनी.
- प्र. ११० विद्यादानाशिवाय आमच्या लोकांचा विकास होणार नाही, असे मत मुंबई गर्व्हर्नर पुढे कोणी मांडले? - एलिफिस्टन समोर जगन्नाथ शंकर शेट यांनी मांडले.

- प्र. १११ सतीबंदी कायद्याच्या निवेदनावर राममोहन रॉय व ..... यांची सही होती.  
- जगन्नाथ शंकर शेट (मुंबईतील व्यक्ती)
- प्र. ११२ गुलामगिरीचे अस्त्र या ग्रंथाचे लेखक..... - गो. ग. आगरकर.
- प्र. ११३ बालविवाहावर टिका करून, स्वयंवर पद्धतीचा आग्रह .... यांनी धरला.  
- गो. ग. आगरकर (स्त्रीशिक्षणाचा आग्रह)
- प्र. ११४ मराठा सत्तेचा उत्कर्ष आणि भारतीय अर्थशास्त्रावरील निबंध लेखन....?  
- न्या.म. गो. रानडे (या लेखनामुळे इतिहासतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ अशी ओळख)
- प्र. ११५ छ. शाहूंनी ..... यांची नेमणूक डॉक्टर म्हणून मेमोरियल हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये केली.  
-डॉ. कृष्णाबाई केळवकर (१९०२ मध्ये महिला डॉक्टर म्हणून कोल्हापूर येथे नेमणूक)
- प्र. ११६ भगवंतराव पाळेकरांनी जागृती ..... येथून सुरु केले. - बडोदा येथून (२५ ऑक्टोबर १९१७)
- प्र. ११७ विजय मराठा हे पुण्यातून ..... यांनी सुरु केले होते? -श्रीपतराव शिंदे (१ डिसेंबर १९१९)
- प्र. ११८ छ. शाहूंनी..... यांना शिवचरित्र लिहिण्यास २००० रु. ची मदत देवू केली ?  
- कृष्णाजी अर्जुन केळुस्कर (मराठा समाजातील व्यक्ती)
- प्र. ११९ सेवासदनच्या संस्थापिका ..... या होत. - रमाबाई रानडे (पूर्वीचे नांव - यमुनाबाई चिपळूणकर)
- प्र. १२० ..... ही मराठीतील पहिली कादंबरी म्हणून ओळखली जाते. यामध्ये विधवांच्या दुःस्थितीबाबत वर्णन केले आहे ती ओळखा. - यमुना पर्यटन-बाबा पद्मनजी (१८५७ मध्ये लेखन)
- प्र. १२१ १८७२ मध्ये ..... यांनी स्वदेशी व्यापारावर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली? - न्या. म. गो. रानडे.
- प्र. १२२ सन १९०५ मध्ये तरुण अस्तिकांचा संघ ..... यांनी स्थापला.  
-महर्षी वि. रा. शिंदे - तरुण ब्रह्मसंघ (पत्राद्वारे धर्मप्रसारासाठी)
- प्र. १२३ युवक ब्राह्मोसंघाची स्थापना कोणी केली?  
- वि. रा. शिंदे, १९२३ मध्ये, प्रार्थना समाजातून जावून ब्राह्मो समाजात कार्य)
- प्र. १२४ 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हा प्रबंध वि. रा. शिंदेनी..... येथून प्रसिद्ध केला. - कोल्हापूर १९३३
- प्र. १२५ पं. श्या. कृ. वर्माची शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून ..... हे इंग्लंडला बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी गेले होते?  
- वि. दा. सावरकर.
- प्र. १२६ स्त्री-पुरुष तुलना नावाचे पुस्तक कोणी लिहिले? - ताराबाई शिंदे १८८२
- प्र. १२७ अस्पृश्यांची कैफियत या पुस्तकाचे लेखन..... यांनी केले. - महात्मा फुले.
- प्र. १२८ सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी आर्थिक सहाय्य .... केले. - मोरो विठ्ठल वाळवेकर.
- प्र. १२९ सन १९२७ मध्ये जेधे जवळकर या नावाची पुस्तिका कोणी लिहिली?- अच्युत बळवंत कोल्हटकर.
- प्र. १३० दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना .... यांनी केली.  
- कृष्णराव भालेकर-१८८४ (दीनबंधू वृत्तपत्र चालविले)
- प्र. १३१ पुण्यात महिला सेवा मंडळातर्फे ..... यांनी १८५२ मध्ये महिला तिळगूळ वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता.  
- सावित्रीबाई फुले (सार्वजनिक तिळगूळ वाटप कार्यक्रम, अध्यक्षा-ई. जी. जोन्स)
- प्र. १३२ भांबुर्डे येथे हितोपदेशक भजन समाज व छोटे ग्रंथालय .... यांनी सुरु केले.  
- कृष्णराव भालेकर (पुणे सुशिक्षणगृहाची स्थापना केली होती.)



- प्र. १३३ कृष्णराव भालेकर या वृत्तपत्रांचे संपादक होते? - दीनबंधू, शेतकऱ्यांचा कैवारी.
- प्र. १३४ युनायटेड स्टेटस्ची लोकस्थिती व प्रवासवर्णन हा ग्रंथ ..... लिहिला? - पंडिता रमाबाई.
- प्र. १३५ महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असे ..... यांना म्हटले जाते. - विष्णुशास्त्री पंडित.
- प्र. १३६ अंधांसाठीची देशातील पहिली शाळा ..... यांनी सुरु केली. - पंडिता रमाबाई-बार्तमी सदन.
- प्र. १३७ द हायकास्ट हिंदू वुमेन हे पुस्तक इंग्रजी भाषेत ..... यांनी लिहिले. - पंडिता रमाबाई १८८८  
(भारतातील स्त्रियांची वाईट स्थिती वर्णन)
- प्र. १३८ बायबल चे मराठी भाषांतर ..... यांनी केले. - पंडिता रमाबाई. (आत्मचरित्र-माझी साक्ष)
- प्र. १३९ मराठी भाषेचे शिवाजी..... यांना म्हटले जाते.  
- विष्णुशास्त्री चिपळूणकर (निबंधमालेचे निबंध भाषाविषयक होते.)
- प्र. १४० विष्णुशास्त्री चिपळूणकर ..... या मासिकाशी संबंधित होते. - काव्येतिहास, शालापत्रक, निबंधमाला.
- प्र. १४१ महात्मा फुलेंचे टिकाकार ..... हे होय. - विष्णुशास्त्री चिपळूणकर - निबंधमाला.
- प्र. १४२ इ. स. १८७३ मध्ये स्त्री विचारवती सभेची सुरुवात ..... यांनी केली. - सरस्वतीबाई जोशी, सरस्वती गोवंडे १८७३ साली पुणे येथे (सामाजिक संस्था)
- प्र. १४३ स्मृतीचित्रे हे आत्मचरित्र कोणाचे आहे?  
- लक्ष्मीबाई टिळक (स्त्री मुक्ती चळवळ व साहित्य क्षेत्र. प्रसिद्ध)
- प्र. १४४ ..... यांनी मुंबई येथे हिंदू लेडिज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना कोणी केली?  
- रमाबाई रानडे (वुमेन्स इंडियन असोसिएशन पुणे शाखेच्या अध्यक्षा)
- प्र. १४५ रमाबाई रानडे यांचे आत्मचरित्र कोणते आहे? - आमच्या आयुष्यातील काही आठवणी
- प्र. १४६ पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना कोणी केली?  
- विष्णुशास्त्री पंडित (हिंदू सनातन्यांना विरोधासाठी- हिंदू धर्म व्यवस्थापक सभा.
- प्र. १४७ विधवा विवाह(ई.विद्यासागर) या बंगाली भाषेतील ग्रंथाचा मराठी अनुवाद कोणी केला?  
- विष्णुशास्त्री पंडित.
- प्र. १४८ लो. टिळकांनी पुण्यात होमरूल लीगची स्थापना ..... रोजी केली.  
- प्रथम-लोकमान्य टिळक-२३ एप्रिल १९१६, नंतर अॅनी बेझंट - सप्टेंबर १९१६.
- प्र. १४९ महाराष्ट्रात होमरूल लीगचे अध्यक्ष..... हे होते. - जोसेफ बॅप्टिस्टा
- प्र. १५० वक्तृत्व विषयक माहितीपर ग्रंथ या सुधारकाने लिहिला होता? - प्रबोधनकार के. सी. ठाकरे (वक्तृत्वशास्त्र)
- प्र. १५१ स्वाध्याय आश्रमाची स्थापना के. सी. ठाकरेंनी कधी केली?  
- सन १९२१-मुंबई, दादर (प्रबोधन-पुणे)
- प्र. १५२ के.सी. ठाकरेंच्या कोणत्या ग्रंथाने हुंडा विध्वंसक संघाचा पाया घातला गेला?  
- कुमारिकांचे शाप (१९१९)
- प्र. १५३ छ. शाहूंनी कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा .... साली सुरु केली. - सन १९१८
- प्र. १५४ ..... यांनी ज्ञानप्रकाश मधून स्त्री सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह केला? - वि. रा. शिंदे.
- प्र. १५५ ब्राह्मणेतरांची पहिली राजकीय संघटना ..... ही होय? - डेक्कन रयत समाज (ऑगस्ट १९१६)
- प्र. १५६ अनार्यदोषपरिहारक समाज मंडळाची स्थापना कोणी केली? - गोपाळबाबा वलंगकर.
- प्र. १५७ विटाळ विध्वंसन हे पुस्तक ..... यांनी लिहिले.

- गोपाळबाबा वलंगकर (१८८८)(अस्पृश्यता-जातिभेद संदर्भाने.)
- प्र. १५८ शिवराम जानबा कांबळे यांनी १९०८ मध्ये ..... हे पाक्षिक सुरु केले?  
-सोमवंशिय मित्र (समाजजागृतीसाठी)
- प्र. १५९ ..... यांनी १९३१ मध्ये चोखामेळा हे साप्ताहिक सुरु केले?  
- किसन फागोजी बनसोडे (मजूरपत्रिका-१९१८)
- प्र. १६० बहिष्कृत हितकारिणी सभा हे हस्तलिखित मासिक प्रकाशित/प्रसिद्ध करत असे? - सरस्वती विलास.
- प्र. १६१ ..... हे समाज समता संघाचे मुखपत्र होते? - समता (संपादक-देवराव नाईक)
- प्र. १६२ १४ जून १८९६ रोजी अनाथ बालिकाश्रम स्थापना झाला तिचे अध्यक्ष?  
- या संस्थेचे अध्यक्ष डॉ. रा. गो. भांडारकर, सचिव-धों.के. कर्वे (संस्थापक)
- प्र. १६३ महर्षी कर्वेच्या कार्याला ..... या स्त्रियांनी मदत केली?  
- पार्वतीबाई आठवले, वेणुबाई नामजोशी, काशीबाई देवधर (कमला गरूड)
- प्र. १६४ महर्षी कर्वेवर स्त्री शिक्षणासंदर्भाने या पुस्तकाचा प्रभाव पडला होता?  
-जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी (त्याप्रमाणे स्त्री शिक्षण असावे)
- प्र. १६५ १९१५ च्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष ..... हे होते.  
- महर्षी धोंडो केशव कर्वे (येथूनच महिला विद्यापीठ स्थापनेची घोषणा)
- प्र. १६६ एस. एन. डी. टी. विद्यापीठाचे पहिले कुलगुरु... हे होते. -रा. गो. भांडारकर
- प्र. १६७ १९३५ मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ ... यांनी स्थापले?  
- महर्षी धोंडो केशव कर्वे (ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार-प्रसारासाठी)
- प्र. १६८ २५ डिसेंबर १९२७ रोजी .... यांच्या हस्ते मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम पार पडला.  
-नीळकंठ सहस्रबुद्धे (चित्तपावन ब्राह्मण) व इतर ६ अस्पृश्य साधू.
- प्र. १६९ डॉ.आंबेडकरांच्या ..... या पत्राच्या शीर्षभागी संत तुकारामांची वचने छापली जात असत.  
-मूक नायक (पाक्षिक)
- प्र. १७० एका लढाऊ कामगार स्त्रीचे जीवनदर्शन आण्णा भाऊ साठे यांनी ..... या कादंबरीत रेखाटले आहे.  
-चंदन (अण्णा भाऊ साठे)
- प्र. १७१ डेक्कन रयत हे साप्ताहिक ..... यांनी सुरु केले? -आण्णासाहेब लठ्ठे (डेक्कन रयत समाज)
- प्र. १७२ मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना ..... यांनी केली? -वि. रा. शिंदे(२६ ऑक्टो.१९१७ - पुणे येथे)
- प्र. १७३ पुण्यातील ..... ही वास्तू सत्यशोधक समाज आणि नंतर ब्राह्मणेतर चळवळीचे मुख्य केंद्र होती?  
-जेधे मॅन्शन, पुणे (नंतर प्रबोधन कार्यालय, पुणे ब्राह्मणेतर चळवळीचे केंद्र बनले.)
- प्र. १७४ पटेल विलास अनुकूल असे नाटक प्रणय प्रभाव ..... यांनी लिहिले?  
-दिनकरराव जवळकर (आंतरजातीय विवाहासाठी अनुकूल बील)
- प्र. १७५ श्री शिवस्मारक पुराण हे पुस्तक .....यांनी लिहिले.  
-दिनकरराव जवळकर (१९२३-शिवस्मारक वादावेळी)
- प्र. १७६ ..... यांनी १९२२ मध्ये छत्रपती मेळा सुरु करून टिळकांच्या अनुयायांना आव्हान दिले? -केशवराव जेधे



- प्र. १७७ छत्रपती मेळ्यासाठी छत्रपती पद्यसंग्रह ..... यांनी प्रसिद्ध केला? -दिनकरराव जवळकर.
- प्र. १७८ महात्मा फुलेंच्या बदनामीसाठी 'सत्यशोधक की ख्रिस्तसेवक' ही पुस्तिका .... यांनी लिहिली. -गणपतराव नलावडे
- प्र. १७९ ब्राह्मणेतर पत्राचे मुखपत्र .... दारूच्या जाहिराती छापत असे? -कैवारी (या मुळे ब्राह्मण पक्षावर टिका)
- प्र. १८० न. चि. केळकरांवर ..... या पुस्तिकेतून जवळकरांनी टिका केली? -मर्दहो नाके कापून घ्या (१६ पानी पुस्तक)
- प्र. १८१ ..... या ब्राह्मणेतर वृत्तपत्रांनी दारूबंदीचा आग्रह केला? -राष्ट्रवीर, दीनमित्र, विजयी मराठा, हंटर.
- प्र. १८२ सत्यशोधक की ख्रिस्तसेवक या गणपतराव नलावडेच्या पुस्तिकेस उत्तर देण्यासाठी जवळकरांनी ..... चे लेखन केले? - देशाचे दुश्मन.
- प्र. १८३ देशाचे दुश्मन खटल्यात .... यांना तुरुंगवास झाला? -दि. जवळकर, के. जेधे, रामचंद्र लाड, के. बागडे.
- प्र. १८४ १९१३ मध्ये 'कुलकर्णी लीलामृत' हे काव्य ..... यांनी प्रकाशित केले? -मुकुंदराव पाटील (ब्राह्मण कसे अज्ञान व भोळेपणाचा फायदा घेतात.)
- प्र. १८५ छ. शाहूंनी ..... मध्ये कुलकर्णी वतन रद्द करून तलाठी पद्धत चालू केली. - २८ फेब्रुवारी १९१८ मध्ये
- प्र. १८६ ..... यांनी आपल्यावाड्यात समता संघाची शाखा सुरु केली. -श्रीधरपंत टिळक (सहभोजन कार्यक्रम)
- प्र. १८७ ब्राह्मणेतर पक्षास उपहासाने जरीपटका संघ कोण म्हणत असे? -अच्युत कोल्हटकर.
- प्र. १८८ १८६० साली .....यांनी पुना नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. - वामन भावे.
- प्र. १८९ एलफिस्टनने इ. स. १८२१ .... येथे संस्कृत कॉलेज सुरु केले.-पुणे या ठिकाणी- नांव बदलून पुना कॉलेज - मराठी उच्च शिक्षण-व्हर्नाक्युलर कॉन्वेन्ट व इंग्रजी उच्च शिक्षण - डेक्कन कॉलेज)
- प्र. १९० ..... या मिशनरींनी १८२४ मध्ये मुंबईत १ ली मुलींची शाळा काढली?- अमेरिकन मिशनरी सोसायटी
- प्र. १९१ सन १८३४ मध्ये मुंबईत ..... हे मिशनरी कॉलेज स्थापन झाले. -विल्सन कॉलेज, मुंबई.
- प्र. १९२ मुंबई विद्यापीठाची स्थापना ..... रोजी झाली. -१८ जुलै, १८५७ (अनुक्रमे-कलकत्ता, मुंबई, मद्रास)
- प्र. १९३ १८८३ मध्ये येशुख्रिस्ताचे चरित्र ७ खंडात कोणी लिहिले? -बाबा पद्मनजी.
- प्र. १९४ ..... यांनी मुंबईत १८४८ मध्ये स्वतःच्या वाड्यात मुलींसाठी शाळा सुरु केली? -जगन्नाथ शंकर शेट.
- प्र. १९५ अरुणोदय हे ..... यांचे आत्मचरित्र आहे. -बाबा पद्मनजी.
- प्र. १९६ जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई स्थापनेत कोणाचा पुढाकार होता? -जगन्नाथ शंकर शेट.
- प्र. १९७ बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ..... हे डेप्युटी सेक्रेटरी होते. -बाळशास्त्री जांभेकर.
- प्र. १९८ मराठी वृत्तपत्राचे जनक जांभेकर 'दर्पण' ..... भाषेतून प्रसिद्ध करत. -मराठी व इंग्रजी.
- प्र. १९९ बाळशास्त्री जांभेकरांनी विधवा विवाहास शास्त्रीय आधार शोधण्यासाठी व त्यावर ग्रंथ लिहिण्यासाठी यांना विनंती केली होती. -गंगाधरशास्त्री फडके.
- प्र. २०० प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट वाचन आणि त्यावर आधारित विद्वत्तापूर्ण लेख..... यांनी लिहिले? - बाळशास्त्री जांभेकर (इतिहास संशोधक)
- प्र. २०१ सरकार चाकरशास्त्री अशी टिका प्रा. शेजवलकरांनी ..... यांच्यावर केली. -बाळशास्त्री जांभेकरांवर.
- प्र. २०२ मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी ही टिका..... यांनी लिहिली. -दादोबा पांडुरंग तर्खडकर (मराठी भाषेचे पाणिनी)

- प्र. २०३ जगद्धासी आर्य या टोपणनावाने कोणी लेखन केले?  
-दादोबा पांडुरंग तर्खडकर (धर्मविवेचक व पारमहंसिक ब्राह्मधर्म लेखन)
- प्र. २०४ परमहंस सभेच्या सभासदांमध्ये ..... हे ही लोक होते? -ख्रिश्चन आणि मुस्लीम.
- प्र. २०५ सतत ५० वर्षे त्यांनी लेखन केले, ते लेखनपुरुष म्हणून ओळखले जातात. - गोपाळ हरी देशमुख
- प्र. २०६ सुधारक म्हणून बालविवाहापेक्षा सती बरी असा कठोर लेख कोणी लिहिला होता? -गोपाळ हरी देशमुख
- प्र. २०७ खऱ्या ब्राह्मणालाच दक्षिणा द्यावी असा अर्ज त्यांनी सरकारला केला याची प्रतिक्रिया म्हणून पुण्यात तुळशीबागेत ५००० ब्राह्मणांनी त्यांचा निषेध केला ते ओळखा. -गोपाळ हरी देशमुख.
- प्र. २०८ थिऑसॉफीकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष ..... होते. -गोपाळ हरी देशमुख.
- प्र. २०९ 'स्त्री बालहत्या' हा ग्रंथ कोणी लिहिला होता? -डॉ. भाऊ दाजी लाड.
- प्र. २१० सत्यवादी हे नियतकालिक आणि कुटुंबमित्र मासिक यांचे होते?  
-बाबा पद्मनजी (इतर- सत्यदिपीका, प्रभोदय, उदयप्रभा, ऐक्यप्रदर्शक पत्रिका)
- प्र. २११ ..... या वृत्तपत्राने फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणारी लेखमाला छापली. - प्रभाकर भाऊ महाजन (१० एप्रिल १८४१ पासून छापली)
- प्र. २१२ गीतातत्त्व, स्वाध्याय, आगमप्रकाश ग्रंथातून .... यांनी धर्माची सर्व बाजूंनी चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला. - गोपाळ हरी देशमुख.
- प्र. २१३ विविध ज्ञानविस्तार आणि इंदुप्रकाश या नियतकालिकांनी त्यांना ते दांभिक, दुटप्पी आहेत व बोलके सुधारक आहेत असे म्हटले ते सुधारक कोण? - गोपाळ हरी देशमुख.
- प्र. २१४ ..... या वृत्तपत्राने १ मार्च १८५१ च्या अंकात 'ढोंगी ख्रिस्ती लोक' या शिर्षकाखाली ख्रिश्चन मिशनऱ्यांवर टिका केली. - प्रबोधन चंद्रोदय.
- प्र. २१५ इ. स. १८५५ मध्ये .... येथून सद्धर्मदिपीका हे मराठी वृत्तपत्र ख्रिस्ती धर्मप्रसारावर आवर घालण्यासाठी सुरु झाले? -मुंबईतून.
- प्र. २१६ ..... यांनी 'धूमकेतू' या पत्रातून मिशनऱ्यांवर धार्मिक आक्रमणाचा सर्व शक्तीनिशी प्रतिकार केला होता?  
-भाऊ महाजन
- प्र. २१७ ज्ञानप्रकाश साप्ताहिक पुण्यातून ..... यांनी सुरु केले? - कृष्णाजी रानडे १८४९
- प्र. २१८ ज्ञानसंग्रह, ज्ञानसंवर्धन, ज्ञानप्रसार हे ..... या पत्राचे हेतू होते? - ज्ञानप्रकाश.
- प्र. २१९ कोणत्या वृत्तपत्राच्या पानावर हायकोर्टाचे निवाडे छापले जात? -नेटिव्ह ओपिनियन (सामान्यांना समजण्यासाठी)
- प्र. २२० रखमाबाई खटल्यात..... या वृत्तपत्रांनी सनातन्यांना पाठिंबा दिला? -नेटिव्ह ओपिनियन, दीनबंधू
- प्र. २२१ नेटिव्ह ओपिनियन ..... यांनी सुरु केले. -विश्वनाथ नारायण मंडलिक (४ जानेवारी १८६४ - इंग्रजीतून) (१ जुलै, १८६६ मराठी व इंग्रजीतून)
- प्र. २२२ इंदुप्रकाश हे वृत्तपत्र ..... यांनी सुरु केले? -विष्णुशास्त्री पंडित (१८६२)- इंग्रजी व मराठीतून.
- प्र. २२३ प्रार्थना समाजाचे व्यासपीठ .... या वृत्तपत्रास मानले जाते? - इंदुप्रकाश.
- प्र. २२४ इंदुप्रकाश या वृत्तपत्राची धुरा..... या नामवंतांनी सांभाळली होती?  
- न्या. ना. ग. चंदावरकर, मामा परमानंद, प्रा. न. र. फाटक, न्या. रानडे, न्या. तेलंग, त्र्यं. पर्वते.)
- प्र. २२५ १८४२ मध्ये ज्ञानोदय हे पत्र इंग्रजी व मराठीतून सुरु केले? -हेन्री व्हॅलेंटायन (अमेरिकन मिशनरी)
- प्र. २२६ ..... या वृत्तपत्राने हिंदू धर्म, अंधश्रद्धा, परंपरा अनिष्ट रूढी, चालीरिती यावर टिका केली यामुळे हिंदू धर्मात



- सुधारणांचे पर्व सुरु झाले? -ज्ञानोदय
- प्र. २२७ दीनबंधू हे वृत्तपत्र ..... पासून मुंबईतून निघू लागले? -१८९० ना. मे. लोखंडे (१८७७-कृ. भालेकर)
- प्र. २२८ सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह ..... या वृत्तपत्राने धरला होता? -दीनबंधू
- प्र. २३० वृत्तपत्रांचा सुयोग्य कालानुक्रम लावा. -दर्पण (१८३२), दिग्दर्शन (१८४०), प्रभाकर (१८४१), ज्ञानोदय (१८४२), ज्ञान प्रकाश (१८४९)
- प्र. २३१ स्त्री शिक्षणाचे महत्त्व सांगणारा स्त्रीविद्याभ्यास ग्रंथ ... यांनी लिहिला. -बाबा पद्मनजी
- प्र. २३२ भाऊ महाजनांनी आपल्या कोणत्या त्रैमासिकातून युरोपियन तत्त्वज्ञ मिल, लॉक यांच्या ग्रंथांची भाषांतरे छापली? -ज्ञानदर्शन-१८५४ सुरु, शास्त्रीय विषय व भाषांतरासाठी.
- प्र. २३३ प्रार्थना समाजाच्या समर्थनार्थ न्या. रानडेनी .... हा ग्रंथ लिहिला.  
- एकेश्वरीनिष्ठांची कैफियत (धार्मिक उद्दाराचे स्थान - प्रार्थना समाज)
- प्र. २३४ रानडे, गांधी व जीना हे पुस्तक डॉ. आंबेडकरांनी लिहिले, यामध्ये.... यांची थोरवी त्यांनी गायिली आहे.  
- न्या. रानडे.
- प्र. २३५ महाराष्ट्रातील हिंदुस्थानी सेविका दलाच्या प्रमुख ..... या होत्या. -कॅप्टन कल्याणी सय्यद.
- प्र. २३६ हिंदू सेविका संघाची स्थापना .... यांनी केली.  
-जानकीबाई आपटे (वैयक्तिक सत्याग्रहात सहभाग) नगरमधून
- प्र. २३७ क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रतिसरकारमध्ये .... या महिलांचा सहभाग होता.  
-लीलाताई पाटील, राजमती पाटील
- प्र. २३८ नागपूर येथे सूतिकागृहाची स्थापना ... यांनी केली. -कमलाताई होस्पेट.
- प्र. २३९ १९४० च्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिली महिला वैयक्तिक सत्याग्रही महाराष्ट्रातील .... या होय.  
-पद्माताई हरोलीकर.
- प्र. २४० १९४२ च्या लढ्यात गुप्त रेडिओ केंद्र मुंबईतून .... यांनी चालविले होते.  
-उषा मेहता (इतर-नाना मोटवाणी, विठ्ठलभाई व चंद्रकांत झवेरी, बाबूभाई ठक्कर)
- प्र. २४१ ..... यांनी चिमूर येथे चरखा संघाद्वारे कार्य केले. १९३२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात कायदेभंग चळवळीत त्यांचा सहभाग होता. - गोपिकाबाई कन्नमवार (जंगल सत्याग्रहात सहभाग, अडीच वर्षांचा तुरुंगवास)
- प्र. २४२ दीनमित्र हे वृत्तपत्र .... यांनी सुरु केले. -मुकुंदराव पाटील.
- प्र. २४३ ऑल इंडिया मराठा लीगची स्थापना .... यांनी केली. -भास्करराव जाधव, छ. शाहू, श्रीपतराव शिंदे.
- प्र. २४४ या वृत्तपत्राने कामगारांचे प्रश्न उचलून धरले ते सोडविण्यासाठी प्रयत्न केला. -दीनबंधू.
- प्र. २४५ सन १८५५ मध्ये भारतात बंगालमध्ये .... येथे तागाची पहिली गिरणी सुरु झाली? - 'रिश्रा' या ठिकाणी.
- प्र. २४६ १८७७ मध्ये नागपूर येथे जमशेदजी टाटांनी ..... ही मिल सुरु केली. - एम्प्रेस मिल, नागपूर.
- प्र. २४७ १८५३ मध्ये मुंबईत पहिली कापडगिरणी .... यांनी सुरु केली. -कावासजी नानाभाय.
- प्र. २४८ १८६६ मध्ये .... येथून काशीनाथ वि. फडकेंनी 'अरुणोदय' सुरु केले.  
-ठाणे (बातमीदार नेमण्याची प्रथा या पत्राने सुरु केली.)
- प्र. २४९ महाराष्ट्रात संस्थात्मक जीवनाचा पाया घालण्याचे काम कोणी केले?  
-न्या. म. गो. रानडे (अनेक संस्थांची सुरुवात)
- प्र. २५० इ. स. १८७३ मध्ये पुण्यात ..... यांनी एक सभा भरवून देशांतरास जाणाऱ्या किंवा समुद्रपर्यटन करणाऱ्या लोकांना प्रायश्चित्ताचे बंधन नसावे म्हणून प्रयत्न केला. -न्या. महादेव गोविंद रानडे.

- प्र. २५१ इ. स. ....मध्ये रानडेंनी विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली? -इ. स. १८६५, मुंबई.
- प्र. २५२ सामाजिक सुधारणेबाबत पत्रके काढून ती अनुक्रमे हिंदू पुढारी व ब्रिटीश सरकारला देवून सामाजिक सुधारणा करण्याची विनंती केली. - बेहरामजी मलबारी.
- प्र. २५३ ..... यांनी इंदुप्रकाशमधून पुनर्विवाहास अनुकूल लेख लिहिले?  
- न्या. रानडे. (इंदुप्रकाश - इंग्रजी आवृत्तीतून लेखनास सुरुवात)
- प्र. २५४ मराठी ग्रंथोत्तेजक मंडळींच्या कार्यात रानडेंना ..... यांनी मदत केली?  
-कृष्णशास्त्री चिपळूणकर, कृष्णशास्त्री तळेकर, रावजीशास्त्री गोडबोले.
- प्र. २५५ कोणत्या सभेत न्या. रानडेंनी आपले निबंध वाचून दाखविले होते? -ज्ञानप्रसारक सभा.
- प्र. २५६ .... यांन वर्तमानदीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले?  
-विष्णुबुवा ब्रह्मचारी.
- प्र. २५७ मद्य वर्ज्य करून तो पैसा ग्रंथ खरेदीत गुंतवा असे आवाहन .... यांनी केले.  
- महात्मा फुले (पुणे पालिकेस पत्र)
- प्र. २५८ ..... या पुस्तिकेतून म. फुलेंनी स्त्रियांच्या दर्जासंबंधी आपले विचार मांडले आहेत?  
-सत्सार भाग १ व २
- प्र. २५९ महात्मा फुलेंनी ..... यांचा उल्लेख सत्त्वशील, सत्शील, सत्यशोधक साध्विनी असा केला आहे.  
- पंडिता रमाबाई
- प्र. २६० नारायण मे. लोखंडे यांच्या प्रयत्नातूनरविवाहाची सुट्टी गिरणी कामगारांना .... रोजी पासून मिळू लागली.  
- १० जून १८९०
- प्र. २६१ पंडिता रमाबाईंनी आपल्या .... या ग्रंथात हिंदी राष्ट्रभाषा असावी असे आग्रहाने म्हटले आहे.  
- युनायटेड स्टेट्स्ची लोकस्थिती व प्रवासवर्णन
- प्र. २६२ पंडिता रमाबाईंनी कृपासदनाची स्थापना ... या उद्देशाने केली.  
-पतित पुनर्वसन केंद्र (अन्याय, अत्याचार झालेल्या स्त्रियांसाठी)
- प्र. २६३ प्रीतिसदनाची स्थापना ..... यासाठी पंडिता रमाबाईंनी केली.  
- अपंग, लुळे, पांगळे, लंगडे, वृद्ध, अशक्त यांना आश्रय देण्यासाठी
- प्र. २६४ सदानंद सदन .... यासाठी स्थापन केले होते.- अनाथांसाठी - अनाथ मुले.
- प्र. २६५ विधवा केशवपनास बंदी असावी असा ठराव सामाजिक परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनात कोणी केला?  
- श्री सुब्रह्मण्यम् अय्यर - २९ डिसेंबर १८८९, मुंबई, अनुमोदन-पंडिता रमाबाई.
- प्र. २६६ राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात इंग्रजीतून भाषणे/व्याख्याने होतात याबद्दल कोणी नाराजी व्यक्त केली होती? - पंडिता रमाबाई.
- प्र. २६७ ..... यांचा आमच्या देशाची स्थिती हा निबंध फार गाजला होता? -विष्णुशास्त्री चिपळूणकर.
- प्र. २६८ चिपळूणकरांच्या निबंध मालेतून ..... यांच्यावरही प्रदीर्घ व प्रखर टिका झाली. - गो. ह. देशमुख यांच्यावर
- प्र. २६९ पुणे सार्वजनिक सभेच्या स्थापनेत ग. वा. जोशी .... यांचा सहभाग होता?  
- २ एप्रिल १८७०-सदाशिवराव गोवंडे, शिवराम साठे, सीताराम चिपळूणकर.
- प्र. २७० ..... यांच्या अध्यक्षतेखाली पुना सार्वजनिक सभेची स्थापना झाली.  
-राजे श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी (औंधचे राजे)



- प्र. २७१ सेवा सदनची स्थापना ..... या ठिकाणी करण्यात आली.  
-मुंबई १९०८, रमाबाई रानडे. (१९०९-पुण्यात शाखा स्वतःच्या घरी)
- प्र. २७२ सन १९१२ मध्ये नगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सेवा सदनच्या वतीने ..... या गेल्या होत्या. -सौ. काशीबाई कानिटकर.
- प्र. २७३ वुमेन्स इंडियन असोसिएशनच्या ..... या पुणे शाखेच्या अध्यक्षा होत्या. -रमाबाई रानडे.
- प्र. २७४ ..... यांनी जागृती या पत्रातून लेख लिहून मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे असा आग्रह धरला. - १९२० मध्ये जनाक्का शिंदे यांनी.
- प्र. २७५ जीवन शिक्षण ही संकल्पना ..... यांनी मांडली. - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (ग्रामगीता ग्रंथ)
- प्र. २७६ सत्यशोधक समाजाचे ब्रीद ..... काय होते? -सर्वसाक्षी जगत्पती। त्याला नकोच मध्यस्थी।
- प्र. २७७ म. गांधीजींचे पहिले मराठी चरित्र अवंतिकाबाई गोखलेंनी लिहिले तर त्याची प्रस्तावना ... यांनी लिहिली.  
- लोकमान्य टिळक.
- प्र. २७८ भारत कृषक समाजाची स्थापना .... यांनी केली. -डॉ. पंजाबराव देशमुख
- प्र. २७९ महात्मा फुलेंनी पुणे येथे पहिला विधवा पुनर्विवाह..... रोजी घडवून आणला. -८ मार्च १८६४
- प्र. २८० महात्मा फुलेंनी .... मध्ये स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले.  
- इ. स. १८६३ (यातूनच पुढे अनाथ बालिकाश्रम)
- प्र. २८१ महात्मा फुलेंच्या प्रेरणेतून पंढरपूर येथे बालहत्या प्रतिबंधक गृह .... यांनी स्थापले.  
- न्या. म. गो. रानडे, उमिया शंकर (इतर-लोकहितवादी, लाल शंकर)
- प्र. २८२ म. फुलेंनी १८५१ मध्ये पुणे शहरात ..... येथे अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरु केली.  
- नाना पेटेत (२ री अस्पृश्यांसाठी शाळा - वेताळपेटेत, सदाशिव गों. वाड्यात)
- प्र. २८३ प्रौढ स्त्री-पुरुष शिक्षणासाठी म. फुलेंनी .... मध्ये शाळा चालू केली?  
-१८५५ रात्रशाळा, स्वतःच्या घरी.
- प्र. २८४ डेक्कन सभेची सुरुवात १८९५ मध्ये .... यांनी केली. - १ नोव्हेंबर १८९५ , न्या. म. गो. रानडे यांनी  
(पुना सार्वजनिक सभेवर टिळकांचे वर्चस्व आल्यानंतर)
- प्र. २८५ हिंदी अर्थशास्त्राचा पाया ..... यांनी घातला. - न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी.
- प्र. २८६ देव न मानणारा देव माणूस म्हणून .... यांना ओळखले जाते. - गो. ग. आगरकर.
- प्र. २८७ थॉमस पेनच्या राईटस् ऑफ मॅन या ग्रंथाचा जास्त प्रभाव .... यांच्यावर पडला होता. - महात्मा फुले.
- प्र. २८८ बर्वे प्रकरणात आगरकरांना व टिळकांना १०१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. तेथे आगरकरानी .....  
आणि ..... चे लेखन केले. - 'डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे १०१ दिवस' आणि 'विकारविलसीत'
- प्र. २८९ धो. के. कर्वेंनी ..... यांचा आदर्श आपल्या समोर ठेवला. -वि. ना. मंडलिक, सोमण गुरुजी.
- प्र. २९० १ मे १८८२ रोजी आर्य महिला समाजाच्या स्थापनेत ..... यांचा सहभाग होता?  
- पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर, रखमाबाई राऊत यांची आई.
- प्र. २९१ मेरी मनोरमा यांनी गुलबर्गा येथे १९१४ ..... ही आश्रमशाळा सुरु केली? -शांतीसदन.
- प्र. २९२ मुक्ती मिशनमध्ये 'मुक्ती प्रेअर बेल' हे ..... नियतकालिक मनोरमा यांनी सुरु केले होते?- इंग्रजीमधून  
(त्रैमासिक)
- प्र. २९३ उदयप्रभा (मासिक), ऐक्यप्रदर्शक पत्रिका, प्रभोदय, सत्यदीपिका, सत्यवादी, कुटुंबमित्र यांचे संपादन  
कोणी केले होते? - बाबा पद्मनजी.

- प्र. २९४ आधुनिक मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक ..... हे होत. - बाबा पद्मनजी.
- प्र. २९५ ८ नोव्हेंबर १८५१ रोजी ग्रॅट कॉलेज मेडिकल सोसायटीची स्थापना ..... यांनी केली. - डॉ. भाऊ दाजी लाड (१ ले डॉक्टर-ग्रॅट मेडिकल कॉलेज मुंबई-१८५१)
- प्र. २९६ इंदुप्रकाश पुढे ..... यामध्ये विलीन केले. - लोकमान्य मध्ये.
- प्र. २९७ इंदुप्रकाश चे ..... हे काही काळ संपादक होते. - न्या. ना. ग. चंदावरकर.
- प्र. २९८ सत्य-सौख्य आणि ज्ञान हे ..... या वृत्तपत्राचे ब्रीद होते. - ज्ञानप्रकाश.
- प्र. २९९ ..... हे महाराष्ट्राचे पहिले दैनिक होय. -ज्ञानप्रकाश.
- प्र. ३०० हरी नारायण आपटेनी पुण्यातून ..... हे पत्र सुरू केले होते. - करमणूक.
- प्र. ३०१ मुंबई प्रांतातील (महाराष्ट्रातील) पहिले वृत्तपत्रे ..... हे होय. - बॉम्बे हेरॉल्ड १७८९.
- प्र. ३०२ विविधज्ञानविस्तार हे मासिक ..... यांनी सुरू केले. - संपादक - ल. रा. पांगरकर.
- प्र. ३०३ दिनकरराव जवळकरांच्या ..... या साप्ताहिकाच्या पहिल्या पानावर 'महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मुखपत्र' असे छापले जात असे. - तेज या साप्ताहिकावर.
- प्र. ३०४ निराश्रीत साह्यकारी मंडळी ..... यांनी सुरू केले. - वि. रा. शिंदे १९०६
- प्र. ३०५ देशी व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना ..... यांनी केली. -ग. वा. जोशी (सार्वजनिक काका)
- प्र. ३०६ काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाची जबाबदारी पुण्यामध्ये पुना सार्वजनिक सभेच्या ..... यांच्यावर सोपविण्यात आली होती. - १८८५, पुणे-सिताराम चिपळूणकर (कॉलन्याच्या साथीमुळे पुण्यात झाले नाही.)
- प्र. ३०७ सुधारक साप्ताहिकाच्या इंग्रजी विभागाचे संपादक कोण होते? -गोपाळ कृष्ण गोखले.
- प्र. ३०८ १८९० मध्ये ते पुना सार्वजनिक सभेचे चिटणीस होते आणि १८९१ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी झाले ते सुधारक म्हणजे ..... -गोपाळ कृष्ण गोखले.
- प्र. ३०९ केशवराव जेधेंनी ..... हे वर्तमानपत्र चालवले होते. -शिवस्मारक.
- प्र. ३१० आंतरजातीय विवाहांचे समर्थन करणारे प्रणय प्रभाव हे नाटक लिहिले. -दिनकरराव जवळकर.
- प्र. ३११ १९०७ मध्ये पहिली मराठा शिक्षण परिषद ..... येथे पार पडली. - १९०७ धारवाड, अध्यक्ष-खासेराव जाधव (बडोदा), सहकार्य - छ. शाहू महाराज, भास्करराव जाधव.
- प्र. ३१२ सात हजार ओव्यांचा दत्तमहात्म्य हा ग्रंथ कोणी लिहिला? -वासुदेव बळवंत फडके.
- प्र. ३१३ वासुदेव फडकेंनी उदरनिर्वाहासाठी प्रथम ..... या ठिकाणी नोकरी केली. - प्रथम रेल्वेत लिपीक (नंतर लष्करी खात्यात लेखा विभागात)
- प्र. ३१४ ..... यांच्या प्रभावाने वासुदेव फडकेंनी स्वदेशी वापराची शपथ घेतली - न्या. रानडे व ग. वा. जोशी प्रभावामुळे
- प्र. ३१५ ऐक्यवर्धिनी सभेची पुण्यात ..... यांनी स्थापना केली.-वासुदेव ब. फडके (समानता, ऐक्य, समन्वयासाठी)
- प्र. ३१६ पुना नेटिव्ह इन्स्टिट्युशनची स्थापना ..... मध्ये झाली.-१८७४ -वा. ब.फडकेंनी (स्वदेशीच्या प्रसारासाठी शाळा)
- प्र. ३१७ वासुदेव फडकेंनी ब्रिटीश सरकारविरुद्ध पहिला जाहिरनामा ..... मध्ये काढला. - मे १८७९
- प्र. ३१८ वासुदेव फडकेंना देवर नावडगी येथे ..... यांनी पकडले.  
-मेजर डॅनियल (विजापूर जवळ - २३ जुलै १८७९)



- प्र. ३१९ वासुदेव बळवंत फडकेना ..... यांनी सहकार्य केले होते. तसेच क्रांतिकारी सेनेची स्थापना पुण्यात केली ते ..... हे होते. -गोपाळ मो. साठे, विष्णू विनायक गद्रे, सीताराम गोकाक, गो. ह. कर्वे.
- प्र. ३२० ..... यांना क्रांतिकारकांचा जनक, महाराष्ट्राचा रॉबिनहुड तसेच दुसरा शिवाजी म्हणून ओळखले जाते -वासुदेव बळवंत फडके.
- प्र. ३२१ वा. ब. फडकेंचे वर्णन 'देशप्रेमाने ओथंबलेलाहिमालयासारखा उत्तुंग महापुरुष' असे .... या वृत्तपत्राने केले आहे. - अमृतबझार पत्रिका.
- प्र. ३२२ १६ ऑक्टोबर १८९६ रोजी मुंबईत व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यास .... यांनी डांबर फासले होते? -दामोदर चाफेकर
- प्र. ३२३ प्लेगच्या काळातील ब्रिटीश अत्याचारास संतापून.... यांनी 'भागुबाईसारखे रडता काय? आडदांडास कायदा शिकवा' असे उद्गार काढले? - ना. गोपाळ कृष्ण गोखले.
- प्र. ३२४ चाफेकर क्लब ( व्यायाम मंडळ).... मध्ये सुरु केले होते? सन १८९६ मध्ये (सदस्य-दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर, महादेव रानडे, विनायक आपटे, खंडेराव साठे)
- प्र. ३२५ दामोदर चाफेकरांनी शस्त्रसाठा वाढविण्यासाठी मार्टिनी हेन्री रायफली या ठिकाणाहून पळविल्या होत्या. -मारुती मंदिर (स्मशानातील ३० मे १८९७)
- प्र. ३२६ १२ जून १८९७ रोजी विठ्ठल मंदिरातील ..... यांच्या व्याख्याने दामोदर चाफेकरांना प्रेरणा मिळाली. - लोकमान्य टिळकांच्या
- प्र. ३२७ रँड व आयस्ट यास चाफेकर बंधूंनी मारले त्यावेळी नुकताच हा सण झाला होता? -शिवाजी उत्सव (१२ जून १८९७)
- प्र. ३२८ २२ जून १८९७ रोजी चार्ल्स आयस्ट व वॉल्टर रँड यांच्यावर .... यांनी गणेशखिंडीजवळ गोळ्या झाडल्या. - दामोदर चाफेकर व बाळकृष्ण चाफेकर.
- प्र. ३२९ बुईन व गायडर या पोलिस अधिकाऱ्यांना माहिती देणाऱ्या गणेश व रामचंद्र द्रविड या गद्दारांना ..... यांनी ठार मारले? - ८ एप्रिल १८९९ - वासुदेव चाफेकर व महादेव रानडे
- प्र. ३३० रँड व आयस्ट यांचे मारेकरी शोधण्यासाठी ब्रिटीशांनी जी दडपशाही केली त्यावर टिळकांनी केसरीतूनलेख लिहून टिका केली आणि त्यांना ..... वर्षाची शिक्षा झाली. -दीड वर्षाची शिक्षा - १) सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? २) राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. रँडच्या वधाला अफजलखान वधाची उपमा दिली.
- प्र. ३३१ दामोदर चाफेकरांना ..... रोजी फाशी देण्यात आली? - १८ एप्रिल १८९८, ८ मे वासुदेव चाफेकर, १० मे १८९९ - महादेव रानडे, १२ मे १८९९ बाळकृष्ण चाफेकर
- प्र. ३३२ ..... यांच्या एकत्रीकरणातून शिवाजी क्लब कोल्हापूर अस्तित्वात आला? -बालमित्र समाज व बाल गोहत्या प्रतिबंधक समाज.
- प्र. ३३३ कोल्हापूर क्लब ची स्थापना ..... यांनी केली? -हनुमंतराव कुलकर्णी व मूर्तीभावीकर.
- प्र. ३३४ कोल्हापूरचे पॉलिटिकल एजंट फेरिस यांना मारण्याचा प्रयत्न शिवाजी क्लबच्या ..... यांनी केला होता? - दामोदर जोशी.
- प्र. ३३५ या कवींचा मित्रमेळा स्थापनेत सहभाग होता. - कवी गोविंद (गो. त्र्यं. दरेकर)
- प्र. ३३६ मित्रमेळा स्थापनेत ..... यांचा सहभाग होता. - स्थापना १९०० (त्र्यं. म्हसकर, रावजी पागे, दातार,

**कवी गोविंद, सावरकर बंधू)**

- प्र. ३३७ अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेतर्फे ..... यांना बॉम्ब बनविण्याचे तंत्र शिकण्यासाठी पॅरिसला पाठविले होते? - पांडुरंग महादेव बापट (सेनापती)
- प्र. ३३८ १७ वर्षीय ..... या तरुणाने जॅक्शन वधाची जबाबदारी स्विकारली. - अनंत कान्हेरे
- प्र. ३३९ कलेक्टर जॅक्शनसाठी विजयानंद थिएटरमध्ये ..... या नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आला होता? -नाशिक येथे २१ डिसेंबर १९०९ किलोस्कर नाटक कंपनीने (देवल नाट्य कंपनी मार्फत) शारदा नाटक.
- प्र. ३४० जॅक्शन वधाच्या खटल्यात ..... यांना फाशी देण्यात आली? - १९ डिसेंबर १९१०-अनंत कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ तथा अण्णा कर्वे, वि. ना. देशपांडे.
- प्र. ३४१ नाशिक खटल्यात ..... यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली?  
- शंकर रामचंद्र सोमण व नारायण जोशी
- प्र. ३४२ वि. दा. सावरकरांनी ..... येथील बंदरात ब्रिटीशांच्या हातून निसटण्यासाठी बोटीतून उडी मारली?  
(मारिया बोटीतून येताना) फ्रान्स - मार्सेलिस बंदराजवळ (८ जुलै १९१०)
- प्र. ३४३ रानफुले हा काव्यसंग्रह व सन्यस्त खड्ग , संगीत उःशाप, संगीत उत्तरक्रिया ही नाटके..... यांनी लिहिली. -वि. दा. सावरकर
- प्र. ३४४ सार्वत्रिक उठावासाठी सैन्याला चिथावणी दिल्याबद्दल .... यांना फाशी देण्यात आली. -विष्णू गणेश पिंगळे व कर्तारसिंग यांना मिरत छावणीत पकडले. १६ नोव्हें १९१५ ला विष्णू पिंगळे यांना फाशी.कर्तारसिंग यांना लाहोर येथे फाशी.
- प्र. ३४५ शिवाजी दीक्षा हे पुस्तक ..... यांनी लिहिले. -सखाराम गणेश देऊस्कर.
- प्र. ३४६ हिंदु आऊटलुक हे इंग्रजी वृत्तपत्र ..... हे चालवत होते. - भाई परमानंद.
- प्र. ३४७ अलीपूर कटात .... ही महाराष्ट्रीयन व्यक्ती सामील होती. - बाळकृष्ण काणे.
- प्र. ३४८ सचिंद्रनाथ सन्याल यांचे ..... हे पुस्तक क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान होते. - बंदीजीवन.
- प्र. ३४९ अमेरिकेत मोफत वितरीत केले जाणारे ..... हे साप्ताहिक होते. - गदर (१ नोव्हेंबर १९१३ रोजी सुरु)
- प्र. ३५० गदर चळवळीचे सॅनफ्रॅन्सिस्को येथे ..... हे मुख्य केंद्र होते. - युगांतर आश्रम.
- प्र. ३५१ १९०८ मध्ये अमेरिकेत ..... यांनी फ्री हिंदुस्थान पत्रक काढले. - तारकानाथ दास.
- प्र. ३५२ भांबुर्डे येथील सरकारी खजिना ..... यांनी लुटला होता. - १८२४ -उमाजी नाईक (पुण्याजवळ)
- प्र. ३५३ सन १८४४ मध्ये अहमदनगर आणि नाशिक भागात सावकार व इंग्रजांच्या विरोधात उठावाचे नेतृत्व केले.  
- राघोजी भांगरे
- प्र. ३५४ लासूरच्या भिल्लांचे नेतृत्व उसरत व धानजी करत होते, तर त्यांना..... हा पेंढारी सामील होता.  
- शेख दुल्ला (१८२०)
- प्र. ३५५ नहाल व हरिया यांनी भिल्लांचे नेतृत्व ..... येथून केले. -१८२२-नहाल-सातपुडा, हरिया-सातमाळा.
- प्र. ३५६ ..... यांना सातारा छत्रपतींच्या नावाची बनावट पत्रे काढून बागलाण येथील भिल्लांना ब्रिटीशांविरोधी चिथावले होते. - १८२५ - सेवाराम सोनार.
- प्र. ३५७ ..... हे ब्रिटीश अधिकारी स्वतः भिल्लांबरोबर राहू लागले. उपद्रव कमी करण्यासाठी काही उपाय केले पण उपयोग झाला नाही. - लेफ्टनंट औटरॅम (इंग्रज प्रामाणिक आहेत असे भासवण्याचा प्रयत्न केला.) १८२५.
- प्र. ३५८ ..... यांनी प्रथम भिल्लांना पेन्शन व रखवालदारीचे काम दिले व भिल्लांकडून भिल्लांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला. - एल्फिस्टन (मुंबईचा गव्हर्नर)



- प्र. ३५९ औरंगाबाद जिल्ह्यात भिल्लांनी ..... यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले होते.- कोनार राव (औरंगाबाद, मराठवाडा येथे १८२२ ते १८५७ भिल्ल उठाव झाले)
- प्र. ३६० सन १८१८ मध्ये बीड येथील ..... यांनी निजाम व ब्रिटीश विरोधी भूमिका घेतली?. - धर्माजी प्रतापराव (मराठवाडा-बीड)
- प्र. ३६१ ..... यांनी गोंड जमातीच्या प्रमुखांची मदत घेवून ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला? - अप्पासाहेब भोसले (नागपूरचे राजे)
- प्र. ३६२ निजाम आणि इंग्रजांविरुद्ध ..... यांनी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून हटकरांचे नेतृत्व केले. - हंसाजी हटकर (नोव्हा फोर्ट)
- प्र. ३६३ सावंतवाडी संस्थानातील सरदारांनी ब्रिटिशांच्या विरोधात ..... यांच्या नेतृत्वाखाली ५ नोव्हेंबर १८३८ रोजी बंड केले. - आत्मा चौकेकर.
- प्र. ३६४ सावंतवाडी संस्थानात उठाववाल्यांचे नेतृत्व ..... यांनी स्विकारले.  
- अण्णासाहेब राजे (१६ नोव्हें. १८४४)
- प्र. ३६५ इ. स. १८४४ मध्ये गडकऱ्यांचा उठाव ..... यामुळे झाला. - इंग्रजांचा कोल्हापूर राज्यात हस्तक्षेप (दाजी कृष्ण पंडित दिवाण नेमले. त्यांनी गडकऱ्यांच्या जमीनी काढून घेतल्या)
- प्र. ३६६ गडकऱ्यांच्या उठावात ..... या व्यक्तींचा समावेश होता.  
- सुभाना निकम, रामजी सबनीस, दिनकर गायकवाड.
- प्र. ३६७ पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील कोळी उठावाचे नेतृत्व .....यांनी केले होते.  
- भाऊ खेर, नाना दरबारे, चिमणाजी जाधव (१८२८ ते १८४८)
- प्र. ३६८ पेशवे नानासाहेब यांनी आपल्या काही मागण्यांसाठी आपला वकील ..... यास इंग्लंडला पाठविले होत.  
- अजिमुल्लाखान
- प्र. ३६९ इ. स. १८५७ च्या उठावात ..... यांना फासावर जावे लागले.  
- तात्या टोपे (१८ एप्रिल १८५९-शिवपुरी-क्षिप्रा) व पेशवा रावसाहेब (२० ऑगस्ट १८५९)
- प्र. ३७० छ. प्रतापसिंहांनी आपला वकील म्हणून..... यांना इंग्लंडला पाठविले होते.  
- रंगो बापूजी गुप्ते (१८४७ ते १८५३ - इंग्लंडमध्ये वास्तव्य)
- प्र. ३७१ भारतात ब्रिटिश विरोधी क्रांती करण्याच्या इराद्याने ..... यांनी काही परकीय देशांची मदत मिळविण्याचा प्रयत्न केला. - रंगो बापूजी गुप्ते (युरो, रशिया संदर्भाने)
- प्र. ३७२ ..... या वृत्तपत्रांनी दक्षिणेतील सैनिकांना चेतविले होते.  
- वर्तमानदीपिका आणि वृत्तसार (उत्तरेतील उठावाच्या बातम्या देवून)
- प्र. ३७३ कोल्हापूरातील २७ व्या पलटणीने ..... यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला.  
- रामजी शिरसाट (३१ जुलै १८५७)
- प्र. ३७४ चिमासाहेब यांना ब्रिटिशांनी ..... येथे नजरकैदेत ठेवले होते.  
- कराची (१२ ते १८५८ नेले) (१५ मे १८६९ मृत्यू.)
- प्र. ३७५ चिमासाहेबांना उठावासाठी मदत केल्याने ..... यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.  
- अण्णा फडणीस, तात्या मोहिते कोल्हापूर.
- प्र. ३७६ १८५७ च्या उठावावेळी मुंबईत ..... यांचा सहभाग होता. - गुलमार डुबे, सईद हुसेन, प्रायव्हेट मंगल.

- प्र. ३७७ खानदेशातील भिल्लांचे नेतृत्व ..... केले. - काजीसिंग
- प्र. ३७८ १८५७ च्या उठावावेळी नागपूरात उठाव करू नये..... असे यांनी सांगितले. - राणी बाकाबाई.
- प्र. ३७९ धारवाड जवळील नरगुंद चे संस्थानिक राजे बाबासाहेब भावे यांना ब्रिटीशविरोधी भूमिकेमुळे ..... रोजी फाशी दिली. - १२ जून १८५८ बेळगांव येथे.
- प्र. ३८० जमखिंडी संस्थानाचे राजे अप्पासाहेब पटवर्धन यांचा एकनिष्ठ सेवक ..... यास १८५७ च्या उठावातील सहभागाबद्दल तोफेच्या तोंडी दिले. - छोट्टसिंग.
- प्र. ३८१ बेळगांव येथील रेजिमेंटला १८५७ च्या उठावात सामील करून घेण्यासाठी ..... हे बंगालमधून बेळगांवला आले होते. - महिपालसिंग (२३ ऑगस्ट १८५७ रोजी पकडून फाशी दिले)
- प्र. ३८२ १८५८ मध्ये नियुक्त केलेले 'पील कमिशन' ..... शी निगडीत आहे. - सैनिक पुनर्रचना.
- प्र. ३८३ ..... यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत द बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली. - जगन्नाथ शंकर शेट (२२ ऑगस्ट १८५२ मुंबई.)
- प्र. ३८४ बॉम्बे असोसिएशनचे पहिले अध्यक्ष ..... हे होत. - सर जमशेटजी जीजीभाई.
- प्र. ३८५ देशातील रयतेचे कल्याण साधणे .... हा या संघटनेचा उद्देश होता. - बॉम्बे असोसिएशन.
- प्र. ३८६ सन १८५३ मध्ये ब्रिटीश पार्लमेंटला एक निवेदन पाठवून त्यामध्ये कंपनीच्या धोरणावर कोणी टिका केली? - डॉ. भाऊ दाजी लाड.
- प्र. ३८७ ..... यांनी बॉम्बे असोसिएशनचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला? - वि. ना. मंडलिक (१८६५)
- प्र. ३८८ मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य..... - १८६१ जगन्नाथ शंकर शेट.
- प्र. ३८९ मुंबईतील ज्यू नागरिकांनी १८५७ च्या उठावावेळी आम्ही शांत राहू असा अर्ज ब्रिटीशांना दिला. त्यावरती ..... यांच्या सहा होत्या. - दाविद ससून, मोसेस गुब - १५ जून १८५७
- प्र. ३९० मुंबईत उठाव झाल्यास शांततेसाठी सरकारला सहकार्य करण्याचे आश्वासन .....ने दिले. - द बॉम्बे असोसिएशन.
- प्र. ३९१ बॉम्बे असोसिएशनने ..... चे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. - व्यापारी आणि व्यावसायिकांचे प्रश्न.
- प्र. ३९२ ब्रिटीश पार्लमेंटने नेमलेल्या फायनान्स कमिटीपुढे साक्ष देण्यासाठी बॉम्बे असोसिएशनचे ..... हे सदस्य गेले होते. - फर्डुनजी नौरोजी.
- प्र. ३९३ भारतीय लोकांना सनदी मुलकी सेवेत प्रवेश देण्यात यावा यासाठी..... या संघटनेने प्रयत्न केला. - द बॉम्बे असोसिएशन.
- प्र. ३९४ ..... रोजी पूना सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली. - २ एप्रिल १८७०
- प्र. ३९५ पूना सार्वजनिक सभेच्या स्थापनेत ..... यांचा सहभाग होता. - ग. वा. जोशी, सदाशिव गोवंडे, शिवराम साठे, सीताराम ---
- प्र. ३९६ पूना सार्वजनिक सभा या पूर्वीची ..... ही संघटना होती. - पूना असोसिएशन (१८६७)
- प्र. ३९७ पूना सार्वजनिक सभेचे अध्यक्ष ..... हे होते. - श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी (औंध संस्थान राजे)
- प्र. ३९८ पूना सार्वजनिक सभेच्या स्थापनेचा उद्देश ..... हा होता. - पर्वती मंदीरमधील भ्रष्टाचार व प्रश्न सोडवावे.
- प्र. ३९९ कायद्याचे मसुदे मराठीत असावेत आणि मुंबई उच्च न्यायालयात एक मराठी न्यायाधीश नेमावा अशी मागणी ..... यांनी केली. - पूना सार्वजनिक सभा.
- प्र. ४०० १८७३ मध्ये ..... या अधिकाऱ्याने मुंबई सरकारला महसुलात वाढ करण्याची सूचना केली. - फ्रान्सिस पॉडिंग्टन



- प्र. ४०१ ..... यांनी दुष्काळ फंड जमविण्यासाठी वृत्तपत्रातून जाहिराती दिल्या. - ग. वा. जोशी
- प्र. ४०२ दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी केडच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, तिच्यासमोर ..... यांनी साक्ष दिली होती. - ग. वा. जोशी.
- प्र. ४०३ १८७७ मध्ये भरलेल्या दिल्ली दरबारात ..... यांनी भारतीयांना स्वावलंबी आणि पुरुषार्थी बनविण्याचे शिक्षण द्यावे असे मागणीत म्हटले होते. - ग. वा. जोशी
- प्र. ४०४ महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यात ..... येथे स्वदेशीवर दोन व्याख्याने दिली. - विश्रामबाग वाडा
- प्र. ४०५ ..... यांनी स्वदेशीच्या प्रसाराकरिता प्रचारपुस्तिका छापली होती.  
- गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका
- प्र. ४०६ ..... व ..... यांनी देशाच्या उन्नतीसाठी स्थानिक उद्योगांवर भर दिला. - म. गो. रानडे व ग. वा. जोशी.
- प्र. ४०७ 'स्त्री विचारवती' ही सामाजिक संस्था ..... यांनी स्थापली.  
- सरस्वतीबाई जोशी व सरस्वतीदेवी गोवंडे
- प्र. ४०८ देशी व्यापारोत्तेजक संस्था ..... यांनी स्थापन केली होती. - ग. वा. जोशी.
- प्र. ४०९ स्त्री विचारवती सभेने इ. स. .... मध्ये सर्व जातीतील स्त्रियांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता.  
- १८७३
- प्र. ४१० १८७८ मधील लॉर्ड लिटनच्या व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्टला ..... या नेत्यांनी मुंबई व कलकत्ता येथे पत्रकार परिषदा घेऊन विरोध केला. - ग. वा. जोशी व रावबहादूर सदाशिवराशव गोवंडे.
- प्र. ४११ सार्वजनिक सभेने १८७८ मध्ये 'द क्वार्टर्ली जर्नल ऑफ द पूना सार्वजनिक सभा' हे त्रैमासिक ..... या भाषांतून सुरु केले. - मराठी व इंग्रजी मधून
- प्र. ४१२ द क्वार्टर्ली जर्नल ऑफ पूना सार्वजनिक सभा त्रैमासिकाचे संपादक ..... हे होते. - सिताराम हरि चिपळूणकर
- प्र. ४१३ १८९१ ते १८९६ या कालावधीत पूना सार्वजनिक सभेचे सचिव ... होते. - गोपाळ कृष्ण गोखले
- प्र. ४१४ इ. स. १८९६ मध्ये दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ..... यांनी खंडबंदीची चळवळ सुरु केली.  
- लोकमान्य टिळक (पूना सा. सभेच्या माध्यमातून)
- प्र. ४१५ पूना सार्वजनिक सभेवर टिळकांचे वर्चस्व आल्याने ..... या सभेची स्थापना झाली? - डेक्कन सभा, पुणे.
- प्र. ४१६ सार्वजनिक सभेवर ब्रिटिशांनी मर्यादा आणली/मान्यता रद्द केली.  
- इ. स. १८९७ (सार्वजनिक प्रश्न सोडविणारी न राहिल्याने टिळक काळात)
- प्र. ४१७ १८९६ खंडबंदीच्या चळवळीत ..... यांच्यावर ब्रिटिशांनी खटले भरले.  
- अच्युतराव साठे, दत्तोपंत आपटे, परांजपे, पिंपुटकर, कारुळकर इ.
- प्र. ४१८ पूना सार्वजनिक सभेला ..... यांनी 'सार्वजनिक भटसभा' असे म्हटले आहे.  
- महात्मा फुले (कनिष्ठ वर्गाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले म्हणून)
- प्र. ४१९ बॉम्बे असोसिएशनची स्थापना ..... रोजी झाली. - २६ ऑगस्ट १८५२
- प्र. ४२० बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ..... यांनी सुरु केली.  
- फिरोजशाहा मेहता, बद्रुद्दीन तैय्यबजी, के. टी. तेलंग
- प्र. ४२१ भारत सेवक समाज ..... रोजी पुणे येथे स्थापन झाला. - १२ जून १९०५
- प्र. ४२२ १८९७ मध्ये ..... यांनी डेक्कन सभेतर्फे वेल्बी कमिशनपुढे साक्ष दिली होती. - गोपाळ कृष्ण गोखले

- प्र. ४२३ इ. स. १९०९च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचे समर्थन ..... केले.  
- गो. कृ. गोखले (कायदा पास करण्यासाठी इंग्लंडला गेले होते)
- प्र. ४२४ बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र..... यांनी सुरु केले. - फिरोजशहा मेहता (मुंबई)
- प्र. ४२५ 'सारथी' नावाचे मासिक यांनी सुरु केले होते.  
- के. सी. ठाकरे (प्रबोधन १६ ऑक्टोबर १९२१) व सारथी
- प्र. ४२६ काळ हे वृत्तपत्र .... यांचे होय. - शिवराम महादेव परांजपे
- प्र. ४२७ भास्कर विष्णू फडके यांच्या ..... या वृत्तपत्रात सावरकर लेखन करत असत. - विहारी.
- प्र. ४२८ मुंबईमध्ये १९१९ मध्ये ..... यांनी झाडू कामगार मित्र मंडळाची स्थापना केली. - सेनापती बापट
- प्र. ४२९ फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्ष ..... होते. - सेनापती बापट.
- प्र. ४३० वंदे मातरम हे वृत्तपत्र मॅडम कामा यांनी ..... भाषेतून सुरु केले होते. - इंग्रजी व फ्रेंच